(CIN L99999MH1992PLC064993)

Regd Off: 4/5A, Nr Advani Oeirlicon, LBS Marg, Bhandup (W) Mumbai 400078 **UNAUDITED FINANCIALS RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER. 2023** 

ONAUDITED I MANUALO MEGGETO FOR THE QUARTER ENDED 5131 DECEMBER, 2025									
	(Rs.								
		Quarter	Quarter	Quarter	Nine Month	Nine Month	For the Year		
	Particulars	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended		
	Faiticulais	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Net Sales / Total Income from Operations	92.94	97.57	87.08	290.6	238.27	304.89		
2	Net Profit / Loss from ordinary activities after								
	finance cost but before exceptional items	1.52	1.63	6.01	4.31	2.34	1.69		
3	Net Profit for the period before tax								
	(After exceptional items)	1.52	1.63	6.01	4.31	2.34	1.69		
4	Net Profit after tax and after exceptional items	1.52	1.63	6.01	4.31	2.34	1.69		
5	Paid-up equity share capital	507.12	507.12	507.12	507.12	507.12	507.12		
6	Basic and diluted EPS after Extraordinary								
	items for the period.	0.03	0.04	0.12	0.09	0.05	0.01		
_									

The above results is an extract of the unaudited Financial results for the quarter / period ended 31st December, 2023 filed with stock exchanges and detailed results are available on company website.www.mayurfloorings.com and BSE website www.bseindia.com

The above results were taken on record and approved in the meeting held on 02.02.2024 after review by audit committee Trial run of the Ball mill plant completed during the quarter ended as on date

Since more than 90% of revenue of the Company comes from single segment, segment reporting has not been given. For & on Behalf of the Board

Director

### **Reli**Ance

Place : Banswara Rajasthan

Date: 02.02.2024

### **RELIANCE POWER LIMITED**

CIN: L40101MH1995PLC084687

Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001. Tel: 91 22 43031000 Fax : 91 22 43033166 Website: www.reliancepower.co.in, Email: reliancepower.inve

A. Extract of the Consolidated Financial Results for the Quarter Ended December 31, 2023

l	Rup							
Sr.		Quarte	r Ended	Year Ended				
No.	Particulars	December	December	March				
ll	Turnouis	31, 2023	31, 2022	31, 2023				
		Unaudited	Unaudited	Audited				
1	Total Revenue	2,00,154	1,93,629	7,88,274				
2	Profit before exceptional items and tax	(1,17,754)	(19,004)	(1,33,431)				
3	Net Profit for the year before tax (after exceptional items)	(1,17,754)	(19,004)	(29,745)				
4	Net Profit/(Loss) for the year after tax (after exceptional items)	(1,13,675)	(29,154)	(47,077)				
5	Total Comprehensive Income for the year	(1,13,671)	(24,517)	(43,882)				
6	Paid-up Equity Share Capital (Par value of Rs. 10 each)	3,81,118	3,62,866	3,73,521				
7	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)							
ll	(for continuing and discontinuing operation)							
ll l	(a) Basic (Rs.)	(2.983)	(0.857)	(1.352)				
ll l	(b) Diluted (Rs.)	(2.983)	(0.857)	(1.352)				
ll l	(Not annualised for quarter ended)							

### B. Extract of the Standalone Financial Results for the Quarter Ended December 31, 2023

Rupees in lak Sr. Quarter Ended Year Ende							
Sr.				Year Ended			
No.	Particulars	December	December	March			
Turnous		31, 2023	31, 2022	31, 2023			
		Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Revenue	4,068	3,300	15,017			
2	Profit / (Loss) before exceptional items and tax	33	(8,491)	(38,215)			
	Profit / (Loss) before tax (after exceptional items)	33	(8,491)	65,471			
4	Profit / (Loss) after tax (after exceptional items)	33	(8,491)	65,471			
5	Total Comprehensive Income/ (Loss)	33	(8,491)	(64,281)			
6	Paid up Equity Share Capital	3,81,118	3,62,866	3,73,521			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	5,06,056	5,43,236	5,05,031			
8	Security Premium Account	11,13,051	11,05,454	11,05,454			
9	Net worth	13,38,698	13,19,077	14,17,680			
10	Outstanding Debt	4,59,455	6,16,089	5,39,170			
11	Debt Equity Ratio	0.34	0.47	0.38			
12	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)						
	(For continuing and discontinuing operations)						
	Basic	0.001	(0.250)	1.881			
	Diluted	0.001	(0.250)	1.776			
	(Not annualised for quarter ended)						
13	Capital Redemption Reserve	-	-	-			
14	Debenture Redemption Reserve	4,683	4,683	4,683			
15	Debt Service Coverage Ratio	1.01	0.20	1.06			
16	Interest Service Coverage Ratio	1.01	0.21	4.47			

- The consolidated financial results of the Group have been prepared in accordance with the Companies (In Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013.
- D. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended December 31, 2023 drawn up both on a Standalone and Consolidated basis, filed with Stock Exchanges on February 03, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter ended December 31, 2023 are available on the Company's website, www.reliancepower.co.in and on the website of the Stock Exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com.

· ·
Place: Mumbai
Date: February 03 2024

	Date: February 03, 2024				
इं	डेयन बैंक 🚱 Indian Bank अञ्चलाहाबाद ALLAHABAD				
Sr. No.	Description of the Property with Property ID No. Status of Possession)/ Date & Time of Inspection	Name of the Borrower / Guarantor / Mortgager with address	Amount of Secured Debt	Reserve Price In Rs.) Earnest Money Deposit (n Rs.) Bid Incremental Amt. (n Rs.)	Branch Name & Authorised Office's name and Contact No.
21.	Office No. 101, 1st Floor, Aawej Heights in the building known as Aawez CHS HSG LTD, S. V. Road, Amboli Naka Andheri WJ, Mumbai - 400058. Possession) Property ID No.: - IDIB30048426214A.  Flat No. 203, 2st Floor, Aawej Heights in the building known as Aawez CHS. HSG. LTD, S. V. Road, Amboli Naka Andheri WJ, Mumbai 400058. Possession) Property ID No.: - IDIB30048426214B.  Flat No. 207, 2st Floor, Aawej Heights in the building known as Aawez CHS. HSG. LTD, S. V. Road, Amboli Naka Andheri WJ, Mumbai - 400058. Possession) Property ID No.: -IDIB30048426214C.  Flat No. 206, 2st Floor, Aawej Heights in the building known as Aawez CHS. HSG. LTD, S. V. Road, Amboli Naka Andheri WJ, Mumbai - 400058. Possession) Property ID No.: -IDIB30048426214D.  Flat No. 1, 1st Floor, Sainath Apartments, Vandrapada Chowk, Fatima School Road Village, Kohoj, khuntawali, Ambernath WJ, Dist. Thane, Pin Code - 421005. Possession) Property ID No.: -IDIB30048426214E.  Flat No. 4, 2st Floor, Sainath Apartments, Vandrapada Chowk, Fatima School Road Village, Kohoj, khuntawali, Ambernath WJ, Dist. Thane, Pin Code - 421005. Possession) Property ID No.: -IDIB30048426214E.  Flat No. 4, 2st Floor, Sainath Apartments, Vandrapada Chowk, Fatima School Road Village Kohoj, khuntawali, Ambernath WJ, Dist. Thane, Pin Code - 421005. Possession) Property ID No.: -IDIB30048426214F.	1. Mr. Kashinath Jadhav. 2. Late Mrs. Rajni K. Jadhav, Represented by Legal Heir/s. Both are Resident of 2. 9. Laxmidas Wadi, Sane Guruji Marg, Jacob Circle, Mumbai - 400011. 3. Mr. Shanavaz Khan Add: Resident of Sarafat Khan House, Near B.N.C. School, Marol Maroshi Road, Andheri East) Mumbai 400059. 4. Mr. Vikas Kisan Gaikwad, Add 6/D, 315 Matoshree Nagar, Near Wimco Naka, Ambernath W) Thane - 421501.	Rs. 18,31,78,381.89 Rupees Eighteen Ĉrore Thirty One Lakh Seventy Eight Thousand Three Hundred Eighty One And Paisa Eighty Nine Only] as per notice issued u/s 13 2) of SARFAESI Act on 11/04/2015 plus interest from 12/04/2015	Rs. 10.94 Crore. Rs. 1.10 Crore. Rs. 1.00 Crore. Rs. 1.06 Crore. Rs. 1.00,000/- Rs. 1.16 Crore. Rs. 0.11 Crore. Rs. 0.11 Crore. Rs. 0.02 Crore. Rs. 0.20 Crore. Rs. 0.02 Crore. Rs. 1,00,000/- Rs. 0.20 Crore. Rs. 0.02 Crore. Rs. 0.02 Crore. Rs. 0.02 Crore. Rs. 0.02 Crore. Rs. 0.02 Crore. Rs. 0.02 Crore.	Mr. Deepak Kumar Vaishnav 9950075555
22.	Factory Land 3.52 Hectares ) and building situated at Survey No.115, Mouza-Patansaongi, P.H no.51 with Class I Bhumiswami rights, situated at Pansaonghi, Tahsil-Saoner & District-Nagpur AND Plot at Survey No.145, Mouza-Bhendala, P.H No.51, with Class I Bhumiswami rights, Situated at Tahsil & District-Nagpur 3.39 Hectares) Physical Possession) Property ID No.1: IDIB30013394746.  Date & time of Inspection: 28.02.2024 between 10.00 am to 1.00 pm.	1. M/s SBM Paper Mills Private Limited Formerly Known as Seth Bankatlal Malu Industries Private Limited) Through Managing Director 2. Ramesh S. Malu Both are Resident of 1. 1186, Radha Niwas, Bhavsar Chowk, Gandhibag, Nagpur 440002 - Maharashtra 3. Satyanarayan B. Malu, Add : Plot No.1418 D, Near Haldiram Banglow Deshpande Layout, Wardhman Nagar, Nagur, Maharashtra, 440008, India,	Rs. 35,67,48,276.03 Plus Expense plus interest w.e.f. 01/01/2016	Rs. 859.00 Lakhs Rs. 50.00 lakhs . Rs. 1,00,000/-	Ms. Kalpana Purohit 819807371
23.	J) Unit No. 1 owned by Mr. Urvil Akshaya Jani) on 1st Roor admeasuring area 373.94 Sq. Mrr. in the Building known as The Business Bay" situated at Kurla-Andheri Road, Near Safed Pul, Andheri EJ, Mumbai bearing Survey No. 46, Hissa No. 2, portion of Survey No. 46, Hissa No. 1 ptl, CTS No. 638/3 of Village Mohili, Taluka Kurla and bounded as follows that is to say: On or towards East: By portion of Survey No. 62 Hissa No. 7, portion of Survey No. 45 Hissa No. 1 and Survey No. 45 part) and C.T.S. No. 638/4 C.T.X. No. 603/4 C.T.X. No. 603/4 C.T.X. No. 603/4 C.T.X. No. 603/6 port towards West: By portion of Survey No. 45 part) and C.T.S. No. 636; On or towards North: By common passage; and On or towards South: By portion of Survey No. 46 part) and C.T.S. No. 638/2 and C.T.S. No. 638/2 with entitlement for use of 7 parking).  2) Unit No. 2 owned by Mr.S. One World Sourcing) on 1st Hoor admeasuring area 509S Sq. Ft. carpet lin the Building known as The Business Bay" situated at Kurla-Andheri Road, Mumbai bearing survey No. 46, Hissa No. 2, portion of survey No. 62 Hissa No. 7, Portion of Survey No. 62 Hissa No. 7, Portion of Survey No. 62 Hissa No. 7, Portion of Survey No. 63/9 on or towards East: By portion of Survey No. 45 part) and C.T.S. No. 638/4 and C.T.S. No. 638/6 On or towards South: By portion of Survey No. 46 Hissa No. 2 part) and C.T.S. No. 638, Unit No. 2 on the protein of Survey No. 46 part) and C.T.S. No. 638/6 On or towards West: By portion of Survey No. 45 part) and C.T.S. No. 636, On or towards West: By portion of Survey No. 46 part) and C.T.S. No. 638/2 and C.T.S. No. 638/2 and C.T.S. No. 638/4 and C.T.S. No. 638/4 and C.T.S. No. 638/5 On or towards South: By portion of Survey No. 46 Hissa No. 2 part) and C.T.S. No. 638/6 Day 10 protein of Survey No. 45 part) and C.T.S. No. 638/6 Property ID No.: Unit No.1 - IDIB32402407538  Unit No. 2 - IDIB32402407538  Unit No. 2 - IDIB32402407538	1) M/s. One World Sourcing, Add : Todi Estate, 2nd Floor, A-Wing, Above Post Office, Sun-Mill, Compound, Lower Parel West), Mumbai -400013. 2) Mr. Rakesh Kumar Singh Add : Room No. 4, Shirin Building, SBS Road, Near Colaba, Mumbai -400005. 3) Mrs. Aashima Manoj Khushalani 4) Mr. Manoj Uttam Khushalani 4) Mr. Manoj Uttam Khushalani 4dd : 602, 6th Floor, Manik Appt., S. V. Road, Santacruz, Mumbai - 400054. 5) Mr. Urvil Akshaya Jani Add : 92/B, Advent Building, 12/A, G. 10. Bhosle, Marg, Sachivalaya, Mumbai - 400021.	Rs. 51,99,84,877.76 Rupees Firty One Force Ninty Nine Lakh Eighty Four Thousand Eight Hundred Seventy Seven and Seventy Six Paise only) as on 30.06.2018	Unit No.1 - Rs.4.28 Cr. & Unit No. 2- Rs.6.50 Cr. Rs. 50.00 Lakh for each unit. Rs. 1,00,000/-	Mrs. Kalpana Rajendra Purohit: 9819807371

### Encumbrances on Property : Not known to us

Bidders are advised to visit the website www.mstcecommerce.com) of our e-auction service provider MSTC Ltd. to participate in online bid. For Technical Assistance please call MSTC HELPDESK No. 033-22901004 and other helpline No s). available in service providers help desk. For registration status with MSTC Ltd., Please contact ibapiop@mstcecommerce.com status please contact ibapifin@mstcecommerce.com. For Property details and photograph of the property and auction terms an conditions please visit https://ibapi.in and for clarifications related to this portal, Please contact Help Line No. 18001025026 and 011-41106131. Bidders are advised to use Property ID number mentioned above while searching for the property in the website with https://ibapi.in and www.mstcecommerce.com

Place : Mumbai Authorised Office Date: 04.02.2024 Indian Bank

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SUNDAY | FEBRUARY 4, 2024

Municipal Council Kukshi, Distt. Dhar (MP) 07297244509, Fax- 242217 Email - cmokukhi@mpurban.gov.in

### OFFICE OF CHIEF MUNICIPAL OFFICER

KUKSHI, Dated:-02-02-2024 No./PWD./2024/357

### **Notice Inviting Tender**

निम्नलिखित कार्य हेत केन्द्रीयकत प्रणाली में पंजीकत ठेकेदारों हेत ऑनलाईन निविदा आमंत्रित की जाती है। निविदा का विस्तृत विवरण / शर्ते एवं जानकारी www.mptender.gov.in से प्राप्त कि जा सकती है। कार्य का नाम:- Legacy waste and dumpsite remediation through biomediation biominig and disposal of residual waste, कार्य की लागत (241.07 लाख), अमानत राशि (1.30 लाख रू.), निविदा प्रपत्र शुल्क ( 15000 रू.)

IN THE BOMBAY CITY CIVIL

COURT AT BOMBAY DINDOSHI (BORIVALI DIVISION)

**SUMMARY SUIT** 

NO. 264 OF 2021

Mr. Rajesh Wankhede, Age 45 Years, A banking company incorporated and registered

Age :- Not known, Having his residential address at Vithal Krupa Appartment,1st Floor, Plot No. C-101, Mharal

Varap Kalyan, Maharal Society

TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before His Honour Judge DR. SMT. SRISHTI NEELKANTH presiding in the Court Room No. 5 on 20.02.2024

at 11:00 O'clock in the forenoon by the above-named Defendants for the following reliefs: -(a) That it be declared that an

aggregate sum of Rs. 2,90,859.63/- (Rupees Two Lakh Ninety Thousand Eight Hundred Fifty Nine And Sixty Three Paise Only) is due and payable as on 23.02.2021 with further interest thereon @ 29.88% na from

23.02.2021 will fulled little states thereon @ 29.88% p.a. from 24.02.2021 till the date of actual payment by the Defendant to the Plaintiff as per Statement of Account at Exhibit D;

(b) Costs of this suit be provided for: (c) Any other or further relief as

may be deemed fit and proper in

the circumstances of the case be granted.

Dated this 30th day of January

Mr/Messrs.
Advocate for the plaintiff/s.

VIDHII PARTNERS, ADVOCATES,

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that we are

Plasto Pack Industries, a partnershi firm, having its partners a) Mr. Satis

Digamber Badgujar, b) Mr. Kumar Satish adgujar and c) Mrs. Pratibha Satis Badgujar and having its office at 3&4, New Jasmine Society, Rambaug, Lan No. 3. Kalvan – West - 421301. Than ("Firm") with respect to all those pieces and parcels of MIDC leasehold land being land admeasuring 2,000 square meters, bearing Plot No. L-4/1 in the Additional Murbad Industrial Area Village of Kudavali, Sub-District Murbad and District Thane ("Land") and Firm's right, title and interest with structure standing thereon ("Building"). The said Land and the Building are collectively referred to as "Property" which is mor particularly described in the **Schedul** 

nereunder written.

All and any person/s having any share right, title, benefit, interest, claim objection or demand in respect of th said Property or any part thereof by way of sale, exchange, assignment mortgage, charge, gift, trust inheritance, occupation, possession tenancy, sub-tenancy, leave and license care-taker basis, lease, sub-lease, lier maintenance, easement, other rights through any agreement, conveyance deed, writing, devise, beguest succession, family arrangement settlement, litigation, decree or cour

order of any court of law, contract development rights, FSI or encumbranc or otherwise howsoever are hereby requested to make the same known

writing along with documentary proof t

the undersigned at his office at B-503 Vicky Apartment, Next to ICICI Lombard

Old Prabhdevei Road, Prabhdev Mumbai – 400025, within 14 (fourteer days from the date of publication hereo

failing which, any such share, right, title

benefit, interest, claim, objection and/o demand shall be disregarded and sha deemed to have been waived and/

**SCHEDULE** (Description of the Property) All that piece and parcel of MID leasehold land admeasuring about 2,000 square meters, bearing Plot No. L-4/1 in the Additional Murbad Industrial Area within the Village limit of Kudavali and outside the municipal limits in rural area Taluka and Registration Sub-Distric

Murbad and District and Registration District Thane alongwith with th

structure having built-up area of 467.12

sgare meters standing thereon and

On or towards the North East: Road (R/W. 30.00 mtr.)

On or towards the South West:

Plot No. L-4/6

On or towards the South East: Plot No. L-5

On or towards the North West:

Plot No. L-4/2

Mumbai, dated this

4th day of February, 2024

Adv. Veeral Vakharia

bounded as follows:

abandoned.

Ground Floor, Construction House, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai- 400 001. GAURAV SINGH

Sealer

For Registrar, City Civil Court, At Dindoshi

...Defendant

Thane- 421301. Having his office address at: Sutherland Global Services Pvt Ltd., MIND Space, Building No.14, 7th Floor, Airoli, Near Airoli Station, Mumbai- 400708.

under the provisions of the Companies Act, 1956 and a Scheduled Bank within the meaning of the Reserve Bank of India Act, 1943 and having its at ICICI Bank Limited, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara- 390007 and Corporate Office at ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Mumbai-400 051 and having branch Office at MIDC Tower, Near Trans Trade Centre, Andheri (East), Mumbai- 400093. ...Plaintiff

ICICI Bank Ltd

Versus **GAURAV SINGH** 

Through its authorized representative

C.M.O, NP KUKSHI

PHYSICAL POSSESSION NOTICE

Picici Bank Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No.1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

13

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	 Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
	Flat No.203, 2nd Floor, BLDG No.8, N.G. Paradise, Plot No.88, Near GCC Club, Hatkesh Mira Road East, Maharashtra, Thane- 401107/ January 30, 2024	August 03, 2021 Rs. 49,83,675.00/-	Thane

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Authorized Officer ICICI Bank Limited

## 

### HINDUJA LEYLAND FINANCE LIMITED

Corporate Identity Number: U65993MH2008PLC384221 | Regd. Office: Plot No.C-21, Tower C (1-3 floor), G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051.

Corporate office: 27A, Developed Industrial Estate, Guindy, Chennai, Tamil Nadu - 600032

Tel: (044) 39252525 Website: hindujaleylandfinance.com Email: compliance@hindujaleylandfinance.com

Statement of standalone unaudited financial results for the quarter and nine months ended 31 December 2023 (Rs.in Lakhs)									
	Quarter ended Nine months ended								
Particulars		•	31-Dec-2022		Year ended				
Faiticulais						31-Mar-2023			
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
Total Income from Operations	87,493	83,422	70,634	244,988	201,647	275,525			
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional									
and/ or Extraordinary items)	11,298	10,367	9,266	29,966	26,045	37,186			
Net Profit/ (Loss) for the period before tax									
(after Exceptional and/ or Extraordinary items)	11,298	10,367	9,266	29,966	26,045	37,186			
Net Profit/ (Loss) for the period after tax									
(after Exceptional and/ or Extraordinary items)	8,530	7,742	7,038	22,474	19,608	27,681			
Total Comprehensive Income for the period [Comprising									
Profit/ (Loss) for the period (after tax) and Other									
Comprehensive Income (after tax)]	4,899	12,230	5,414	21,685	2,696	36,946			
Paid up Equity Share Capital	53,515	53,510	53,502	53,515	53,502	53,502			
Reserves (excluding Revaluation Reserve)	300,299	295,361	244,205	300,299	244,205	278,495			
Securities Premium Account	181,367	181,348	181,317	181,367	181,317	181,318			
Net worth	535,181	530,219	479,024	535,181	479,024	513,315			
Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,540,542	2,319,185	1,748,491	2,540,542	1,748,491	2,069,961			
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-			
Debt Equity Ratio	4.75	4.37	3.65	4.75	3.65	4.03			
Earnings Per Share (face value Rs.10 each)									
(for continuing and discontinued operations) #									
- Basic (in Rs.)	1.59	1.45	1.34	4.20	4.01	5.53			
- Diluted (in Rs.)	1.59	1.45	1.34	4.20	4.01	5.53			
Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	NA			
Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA	NA			
Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA			
Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA			

earnings per share for the quarters/nine months are not annualised

- The above is an extract of the detailed format of the Quarterly and Nine months Financial Results notes filed with Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com) and on the Company's website (www.hindujaleylandfinance.com).
- The above standalone financial results of Hinduja Leyland Finance Limited ('the Company') have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 February 2024 and reviewed by joint statutory auditors, pursuant to Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The standalone financial results of the Company has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as per the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) and notified under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act"), the circular, guidelines and directions issued by the Reserve Bank of India (RBI) from time to time ("RBI guidelines") and other accounting principles generally accepted in India
- For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the BSE. Limited and can be accessed on the
- (URL: www.bseindia.com). The figures of the previous periods have been regrouped and/or reclassified to conform to the current period's classification.

For Hinduja Leyland Finance Limited Sachin Pillai Date: 02 February 2024 Managing Director & CEO

# **Mahindra** LIFESPACES

### Mahindra Lifespace Developers Limited (Consolidated)

CIN - L45200MH1999PLC118949

Tel.: 022-67478600 Website: www.mahindralifespaces.com

Registered Office: Mahindra Towers, 5th Floor, Worli, Mumbai - 400018

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2023 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars		Nine Months Ended 31.12.2023 Unaudited	Quarter Ended 31.12.2022 Unaudited
1	Total income (Including other income)	8,877	22,452	19,814
2	Loss for the period (before tax and exceptional items)	(3,635)	(10,497)	(690)
3	Profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	(3,635)	(10,497)	2,708
4	Share of profit of joint ventures and associates	7,544	10,068	565
5	Profit / (loss) for the period before tax (after exceptional items and after share of net profit of joint ventures and associates)	3,909	(429)	3,273
6	Profit for the period after tax (after exceptional items and after share of net profit of joint venture and associates)	5,002	2,682	3,410
7	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	5,002	2,682	3,410
8	Paid-up equity share capital (Face value of Rs.10/- each)	15,497	15,497	15,461
9	Earning per share (Face value of Rs. 10/- each) *			
	1. Basic (Rs.)	3.23	1.73	2.15
	2. Diluted (Rs.)	3.22	1.73	2.14

\* Basic and Diluted EPS for all periods are not annualised.

1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Parent Company at their respective meetings held on February 02, 2024. The unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2023 have been subjected to limited review by the statutory auditors.

2. Key Numbers of Standalone Unaudited Financials Results:-

(Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended 31.12.2023 Unaudited	Nine Months Ended 31.12.2023 Unaudited	Quarter Ended 31.12.2022 Unaudited
Total income (Including other income)	1,015	7,938	18,550
Profit/(loss) before tax after exceptional items	(3,853)	(5,154) (3,280)	5,675
rofit/(loss) after tax	(2,883)		5,993

3. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the Stock Exchange website, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.mahindralifespaces.com.

Place: Mumbai Dated: 02nd February, 2024

> For and on Behalf of the Board **Amit Kumar Sinha** Managing Director & CEO

DIN: 09127387



### रविवारी नवी मुंबईत दुमदुमणार संतांचे अभंग

नवी मुंबई : संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात तरुणांना या अभंगाची गोडी लागावी म्हणून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अभंग या बँडचे नवी मुंबईतील नेरूळ येथील रामलीला मैदानात रविवार, ४ फेब्रुवारी रोजी सायकळी ६ वाजता आयोजन करण्यात आले असल्याचे प्रहार जनशक्तीचे शहर अध्यक्ष प्रवीण खेडेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध कलाकार व नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार असल्याचे, पक्षाचे शहर अध्यक्ष प्रवीण खेडकर यांनी सांगितले आहे. नवी मुंबईतील तरुणांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांनी केले आहे.

### २०व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

मुंबई: मराठी भाषेतील नामवंत कवी लेखक, कलाकार यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद अनुभवावा त्यांच्या सहवासात, संवाद साधावा आणि साहित्य कला व संस्कृती यांच्या वेगळ्या अनुभूतीने समृद्ध व्हावे या संकल्पनेतून २० वे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. मराठी साहित्य रसिक मंडळ, चेंबूर आणि श्री ना.ग. आचार्य व श्री दा. कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'मराठी साहित्य संमेलन २०२४' आयोजित करण्यात आले आहे. आचार्य व मराठे महाविद्यालय, चेंबूर येथे शनिवार, १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ७.३० वा. या वेळेत पार पडणार आहे. यावेळी प्रथम सत्रात प्रमोद जाधव लिखित, दिग्दर्शित 'कारगीलची शौर्यगाथा' या प्रेरणादायी पथनाट्य समुह गीतांचा रंजक कार्यक्रम होणार आहे, तर कवी प्रा. प्रवीण दवणे यांचे 'दीपस्तंभ मनातले आणि जनातले; मनाला उभारी देणारा हृदयसंवाद' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर दुसऱ्या सत्रात रविवार, ११ फेब्रुवारी दुपारी ३ ते ७.३० वा. अनघा मोडक यांचे "शूरा मी वंदिले" स्फूर्तिदायक असे मनत्वी सादरीकरण पार पडणार आहे, तर कवीवर्य अशोक नायगांवकर व अरुण म्हात्रे यांचे 'कवितेच्या वाटेवर, कविता व किस्से' हा कार्यक्रम सादर होणार आहे.

### विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे

उरण: न्हावाशेवा वाहतूक शाखेतर्फे 'रस्ता सुरक्षा अभियान' अंतर्गत मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, खारकोपर, उलवे येथे 'रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे नियम' या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी (दि. २) करण्यात आले होते. यावेळी छोटा पोलीस मास्करेडचा वापर करून वाहतूक नियमांबाबत विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली आहे.

# आयपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्ह्यांची उकल होणार सोपी

# टाणे महापालिकेच्या वतीने ३१ लाख ४१ हजारांचा निधी खर्च

ठाणे : शहरात घडणाऱ्या अपराधिक घटनांवर सक्ष्म नजर ठेवण्यासाठी ठाण्यात ठिकठिकाणी आयपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. ठाण्यात यापूर्वीच मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. मात्र शहरात घडलेल्या एखाद्या गुन्ह्यांची उकल होण्यासाठी चांगल्या पद्धतीचे फुटेज मिळावे यासाठी अशाप्रकारचे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने ३१ लाख ४१ हजारांचा निधी खर्च करण्यात

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात नगरसेवक निधी आणि वायफायच्या बदल्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये नगरसेवक निधीतून व इतर माध्यमातून १५९८ आणि वायफायच्या माध्यमातून २५० कॅमेरे शहरात बसविण्यात आले आहेत. सप्टेंबर २०१७ पासून



शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यातून महिलांची सुरक्षा तसेच सोनसाखळी चोरी, अपघात, आदींसह गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे महत्त्वाचा दुवा ठरतील या उद्देशाने हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यानुसार नगरसेवक निधीतून १२०८ व इतर असे मिळून आतापर्यंत १,५९८ कॅमेरे बसविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तर दुसरीकडे वायफायच्या माध्यमातूनही २५० कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

### प्रस्ताव आयुक्तांच्या पटलावर

पालिकेच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या फुटेजचा फायदा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांना झालाँ असल्याचेही काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे ही सुविधा आणखी अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून शहरात ठिंकठिकाणी आयपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचाँ निर्णय पालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे . यासाठी ३१ लाख ४१ हजारांचा खर्च करण्याचेही नियोजन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे . यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

### आयपी कॅमेरे म्हणजे काय?

आयपी केमेरे अर्थात इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरा असा त्याचा अर्थ असून हा एक डिजिटल व्हिडीओ कॅमेरा आहे. सीसीटीव्ही मधील सर्व डेटा रिसिव्ह करून आयपी नेटवर्कच्या माध्यमातून ढाणे महापालिकेच्या हाजुरी येथील डेटा सेंटरला जोडण्यात येणार आहे.

# नमो चषक स्पर्धेत डीएलसीएफची बाजी

मुंबई : दहिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक स्पर्धेत डीएलसीएफ संघाने बाजी मारली. या संघाने चषक एमएचबी पोलीस ठाण्याला समर्पित करून एक आदर्श दाखवन दिला. मुंबईमधील सर्वात पहिली नमो चषक स्पर्षा अलीकडेच दिहसर विभानसभा मतदारसंघात पाड पडली. यावेळी रितीक सिंग यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या दिनेश लाड क्रिकेट फाऊंडेशन (डीएलसीएफ) संघाने या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या

डीएलसीएफ संघाला तब्बल २१ हजार रुपये आणि भव्यदिव्य चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत सत्तरहून अधिक संघानी सहभाग घेतला होता. त्यातील एक संघ एमएचबी पोलीस ठाण्याचा होता. या संघाने आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्व क्रीडारिसकांना अक्षरशा मंत्रमुग्ध करत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मारली. उपांत्य फेरीत शेवटच्या क्षणी एमएचबी पोलीस ठाण्याचा संघ काहीसा मागे पडला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयुष्यात पहिल्यांदाच पोलिसांनी मौजमजा करताना पाहतोय हे पाहून सर्वांच्या मनाला एक वेगळा आनंद झाला. म्हटलं जात माणूस उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होता गर्दीतला. हो अगदी खरं आहे. त्यांच्यासारखे रक्षक दिवसरात्र रावत असतात म्हणून आपण सुखाने जीवन जगत असतो या उद्देशाने आपल्या डीएलसीएफ संघाने हा विजय झालेला चषक आपल्या फाऊंडेशनचे सर्वेसर्वा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गुरुवर्य सर दिनेश लाड यांच्या हस्ते एमएचबी पोलीस ठाण्याच्या संघाला समर्पित केला. तसेच डीएलसीएफ संघाला स्वतः सरांनी आपल्या माध्यमातून तब्बल पाच हजार घोषित केले.

कर्करोगाच्या उपचारांबद्दल जागरूकता पसरवणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे यासाठी लोकांना प्रेरित करण्याकरिता दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरने कर्करोग रुग्णांसोबत मिळून मानवी साखळी तयार केली.

# उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर घोडबंदर रोडवरील १६५ झाडांची लोखंडी पिंजऱ्यातून सुटका

ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर शहरातील वृक्षांची सिमेंट काँक्रीटच्या विळख्यातून मुक्तता करण्यात येत असताना लोखंडी पिंजऱ्यात अडकलेल्या झाडांकडे पालिकेने मोर्चा वळवला आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत घोडबंदर रोडवरील १६५ झाडांची लोखंडी पिंजऱ्यातून सुटका केली आहे. महापालिका क्षेत्रातील झाडांभोवती असलेली लोखंडी कुंपणे, जाळ्या काढण्याचे काम सातत्याने सुरू आहे. या अंतर्गत माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात विशेष मोहीम हाती घेण्यात आली

असून झाडांसभोवती असलेले लोखंडी पिंजरे (ट्री गार्ड) कटरच्या सहाय्याने झाडांना कोणतीही इजा न होऊ देता काढण्यात आले.

रस्त्याच्या बाजूला झाडे लावताना ती झाडे कोणी तोडू नये, झाडांचे व्यवस्थित संगोपन व्हावे या हेतून झाडांच्या भोवती लोखंडी पिंजऱ्याची जाळी लावून त्यांना सुरक्षित ठेवले जाते. पण,जसजसे झाड मोठे होत जाते, तसतसे ते त्या लोखंडी पिंजऱ्यात जखडून जाते. अशा झाडांना आता मोकळा श्वास घेतला आहे. यासाठी आता ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे.



## **Mahindra** LIFESPACES

महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (एकत्रित)

सीआयएन - एल४५२००एमएच१९९९पीएलसी११८९४९

द्.: ०२२-६७४७८६०० वेबसाईट: www.mhahindralifespaces.com नोंदणीकृत कार्यालय: महिंद्रा टॉवर्स, ५ वा मजला, वरळी, मुंबई-४० ०१८.

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखात)

अनु. क्र.	तपशील	३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही अलेखापरीक्षित	३१.१२.२०२३ रोजी संपलेले नऊ महीने अलेखापरीक्षित	३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही अलेखापरीक्षित
۶.	एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	८,८७७	२२,४५२	१९,८१४
٦.	कालावधीसाठी तोटा (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्व)	(३,६३५)	(१०,४९७)	(६९०)
₹.	कालावधीसाठी कर पूर्व नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(३,६३५)	(१०,४९७)	२,७०८
٧.	संयुक्त उपक्रम आणि सहयोगींच्या नफ्याचा हिस्सा	७,५४४	१०,०६८	५६५
ч.	कालावधीसाठी कर पूर्व नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर आणि संयुक्त उपक्रम आणि सहयोगींच्या निव्वळ नफ्याच्या			
ξ.	हिश्श्यानंतर) कालावधीसाठी करोत्तर नफा (अपवादात्मक बार्बीनंतर आणि संयुक्त	३,९०९	(४२९)	३,२७३
<b>9.</b>	उपक्रम आणि सहयोगींच्या निव्वळ नफ्याच्या हिश्श्यानंतर) कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा	५,००२	२,६८२	३,४१०
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	५,००२	२,६८२	३,४१०
८.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१५,४९७	१५,४९७	१५,४६१
۶.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)*			
	१. मुलभूत (रु.)	३.२३	१.७३	२.१५
	२. सौम्यिकृत (रु.	३.२२	१.७३	२.१४

\* सर्व कालावधींसाठी मुलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस अवार्षिक आहे.

- १. ०२ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये पालक कंपनीच्या लेखापरीक्षण समितीने वरील निष्कर्ष पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुर केले. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीचे अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष वैधानिक लेखापरीक्षकांकडून मर्यादित पुनर्विलोकन केले जाण्याच्या अधीन होते.
- २. अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची महत्वाची आकडेवारी:-

(रु. लाखात)

तपशील	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२
	रोजी संपलेली	रोजी संपलेले	रोजी संपलेली
	तिमाही	नऊ महीने	तिमाही
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	१,०१५	७,९३८	१८,५५०
अपवादात्मक बाबींनंतर करपूर्व नफा/(तोटा)	(३,८५३)	(५,१५४)	५,६७५
करोत्तर नफा/(तोटा)	(२,८८३)	(३,२८०)	५,९९३

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज वेबसाईट, wwwnseindia.com आणि www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.mhahindralifespaces.com वर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी अमित कुमार सिन्हा मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ

श्रेवराम नातू हे सदनिका क्र. ८, ४२, ६७ चौर्स गीटर चटई क्षेत्र, दुसरा मजला , नव साई सदन को रोड , मुलुंड पूर्व , मुंबई -४०००८१, याचे मालक होते व शेअर सर्टिफिकेट क्र. २१ अंतर्गत समाविष्ट विशिष्ट क्रमांक १०१ ते १०५ (दोन्ही समावेशी) धारक होते. श्री अनंत शिवराम नातू दिनांक ११/०७/१९९९ रोजी मयत झाले, त्यांच्या पश्चात हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ च्या तरतुदींनुसार माझे अशील (१) श्री शिरीष अनंत नातूँ (मुलगा आणि (२) श्री राजीव अनंत नात (मलगा) हे त्यांचे (श्री अनंत शिवराम नातू यांची आई त्यांच्या आधीच मयत झाली आहे व त्यांची पत्नी श्रीमती उत्तरा अनंत नातू या देखील १५/०२/१९९७ रोजी मयत झाल आहेत). माझ्या अशिलांनी मला ही जाहीर नोटीस देण्यास सचना केली आहे. कि तेच उक्त मत मालकाचे एकमेव जिवंत वारस आहेत व सदर सदिनकेत त्यांचा कायदेशी हक्क आहे. तरी सदर सदनिकेसंबंधी विक्री, अदलाबदल,गहाणखत , इच्छापत्र, देणगी, भाडे करार, ताबा, वारसाहक्क, वहिवाट याद्वारे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींनी हि सचन प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांत कागदोपत्री पुराव्यानिशी तसे लेखी स्वरूपात निमस्वाक्षरीकाराकडे ६०२ एव्हरेस्ट कंटीसाइड मेरीगोल्ड सी. एच. एस. लिमिटेड, कासारवेडवली जी. बी. रोड , ठाणे (पश्चिम् ) - ४००६१५, या पत्याक कळविणे आवश्यक आहे. अन्यथा सदर सदनिकेत माझ्या अशिलांव्यतिरिक्त कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही व असल्यास त त्यांनी विना अट कायम स्वरूपी सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि माझे अशील सदर सदनिकेसंबंधी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकतील व मागाहन येणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.

आज दिनांक ०४/०२/२०२४

## ९ हजार झाडे कॉक्रीटमुक्त

याआधी शहरात सिमेंट काँक्रीटच्या विळख्यात अडककेल्या झाडांचे देखील सर्वेक्षण करण्यात आले असून ९०१८ इतकी झाडे सिमेंट काँक्रीटच्या विळख्यात असल्याचे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या सर्वेक्षणांत समोर आले होते . दरम्यान या झाडांच्या मुक्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मोहीम हाती घेऊन सुमारे ९ हजार झाडे कॉॅंक्रीटमुक्त करण्यात आली आहेत . त्यानंतर वृक्ष प्राधिकरणाने घोडबंदर येथे सर्वे करून लोखंडी पिजऱ्यात अडकलेल्या झाडांना लक्ष केले आहे.

### SE State Bank of India

आरएसीपीसी अंधेरी शाखा कोड १७८९७: - युटीआय इमारत, १ला मजला, प्लॉट क्र.१२, रोड क्र.११, तुंगा पॅराडाईजमागे, एमआयडीसी, मरोळ अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३, दर. २८३०३९९८ फॅक्स : २८३०३९९९/२८३८९७६५/२८३८९७६९

### वाहन लिलाव विक्री सूचना

आम्ही कर्जदारांकडून खाते जे आहे जेथे आहे तत्वाने वसुलीकरीता जप्त केलेल्या वाहनांकरीता ऑफलाईन लिलाव विक्रीकरिता मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहे. लिलाव आरएसीपीसी अंधेरी येथे ०९.०२.२०२४ रोजीस द. ३.०० ते सायं ५.०० पर्यंत होईल. प्रत्येक बोली रु. ५०००/ – फक्त च्या पटीत **वाढवली जाईल.** उच्चतम बोली प्रस्ताव वाहनाच्या विक्रीकरिता विचारात घेण्यात येतील. उच्चतम बोलीदाराने लिलावापासून ५ दिवसांत प्रस्ताव रकमेच्य उर्वरित रक्कम जमा करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास इअर जप्त करण्यात येईल. दंड वाचवण्यासाठी प्रस्तावाचे प्रदान केल्यानंतर वाहन लगेच काढून टाकणे

एसबीआयने कोणतेही कारण न देता लिलाव किंवा निविदा रद्द करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. वाहनांच्या निरिक्षणाकरिता उल्लेखित यार्ड मध्ये दिनांक ०४.०२.२०२४ **ते ११.०२.२०२४** रोजी उपलब्ध असेल

इच्छुक पक्षकारांनी निविदा सह राखीव किंमतीच्या १०% इसारा अनामत रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावे डिमांड ड्राफ्ट/एसबीआय चेकसह स्वस्वाक्षांकीत . पॅनकार्ड आणि आधार कार्डच्या प्रतीसह सादर कराव्यात, त्या **१२.०२.२०२४ रोजीस द्. ३.०० पर्यंत** स्विकारल्या जातील

я.	खाते क्र.	कर्जदाराचे नाव	नोंदणी दिनांक	वाहन क्र.	वाहन निर्मिती	इंधन	आरसी	राखीव किंमत	इअर
ъ.						प्रकार	स्टेटस		
१	३३६५५७९२६३२	जोनाथन दारा आणि	२७/०५/२०१९	एमएच४३बीएन६६४९	जीप कंपास लिमिटेड	पेट्रोल	नाही	रु.	रु.
		अनिता दारा			प्लस मायर डीडीसीटी			११,२५,०००/-	११२५००/-

वाहने पार्क पत्ता येथे : अनु क्र. १: हाऊस क्र. ३१४ उत्तन रोड भृत बंगलो बस स्टॉप, केशव सुष्टी रोड, (खाडीवारगाव) भाईंदर पश्चिम ठाणे ४०११०६ संपर्क: ८२८६९१९२४० मेल: U.f.s.sanjaynunis@gmail.com

अनु क्र. २: तळ मजला कार्यालय क्र. ००२, एमसीजीएम पे ॲण्ड पार्क, श्रीनिवास कॉटन मिल कंपाऊंड, लोढा वर्ल्ड टॉवर, शंकर राव नरम पथ सिटी व्ह्यु अपार्टमेंट्सच्या बाजूला, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ संपर्क: विवेक बेर्डे: ८२८२९४४४४९/८८७९३३३८९६ सरफैसी अधिनियमच्या नियम ८(६) अंतर्गत वैधानिक सूचना. सदर ही वरील नमूद तारखेरोजीस तारण मत्तेच्या विक्रीसाठी लिलाव घेण्याच्या संदर्भात सरफैर्स

मुख्य व्यवस्थाप दिनांक : ०४.०२.२०२४ ठिकाण : मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया, आरएसीपीसी अंधेरी

बैंक ऑफ इंडिया BOI

वांद्रे (पूर्व) शाखा: स्टर्लिंग सेंटर, सुभाष नगर कार्डिनल ग्रेसियस हायस्कूल समोर, वांद्रे (पू.) मुंबई-४०००५१. फोन: ०२२-२६५१००९७ ईमेल: BandraE.MumbaiNorth@bankofindia.co.in

स्थावर मिळकर्तीच्या विक्रीकरिता लिलाव

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः खालील कर्जदार आणि हमीदारांना सचना यादारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या जंगम मत्ता बँक ऑफ इंडिया (तारण धनको) कडे गहाण/प्रभारीत आहे जिचा अन्वयिक/ प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतल आहे ती संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून बँक ऑफ इंडियाकडे गहाण/प्रभारीत तारण मत्तांच्या सापेक्ष खालील तपशिलानुसार संबंधित थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे", ''जे आहे जसे आहे", ''जें काही आहे तेथे आहे" तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम प्रत्येक तारण मत्तांसमोर दर्शविली आहे.

अ.	शाखा/	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत/	थकबाकी
豖.	कर्जदार/		इअर रक्कम	(व्याज, दंड व्याज
	हमीदाराचे			आणि खर्च
	नाव			वगळून) लाखात
१	मे. आई तुझा	वाहन मारुती स्विफ्ट	रु. १,३६,०००/-	२.२८
	आर्शिवाद	डिझायर, नो.क्र. एमएच	इअर	
	प्रोप्रा. श्री.	०२-सीआर-३१५९ चेसिस	<b>रु. १३,६००/-</b>	
	अशोक	क्र. एमए३एफ जेईबी१एस		
	तुकाराम	००६४७१२५, इंजिन क्र.		
	कांबळे	डीआय३ए२ ४८८४००		

लिलावाची तारिख आणि वेळ- ०५.०३.२०२४ रोजी स. ११.०० ते सायं. ५.०० (भाप्रवे) ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

वाहनाचे निरिक्षण संपर्क क्र. ८१०२०४६८१८ वर संपर्क करुन ०४.०३.२०२४ रोजी स

११ ते दु. ४ दरम्यान आगाऊ वेळ ठरवून करता येईल. ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे :

ई-लिलाव ''जे आहे जेथे आहे तत्त्वाने', ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'', आणि ''जे का**ही आहे तेथे आहे तत्त्वाने''** करण्यात येईल आणि इच्छुक कर्जदार **प्राधिकृत अधिकारी,** बँक ऑफ इंडिया, वांद्रे पूर्व शाखा, स्टर्लिंग सेंटर, सुभाष नगर, कार्डिनल ग्रेसियस हायस्कूल समोर, वांद्रे (पू.), मुंबई ४०००५१, संपर्क क्र. ८१०२०४६८१८ यांना संपर्क

ठिकाण: नवी मुंबई दिनांक : ०३.०२.२०२४

प्राधिकत अधिकारी बॅक ऑफ इंडिया 况 बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

अधिनियमच्या नियम ८(६) च्या अंतर्गत वरील कर्जाच्या कर्जदार/हमीदार यांना देखील एक सूचना आहे.

### Annexure K ताबा नाटास

रिजनल स्टेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखा (ROSARB), उद्योग भवन इमारत, आयटीआय सिम्नल, सातपुर, नाशिक-४२२००७. फोनः +91 253 2970592 । ईमेलः sarnas@bankofbaroda.co.in सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(१) सह वाचलेल्या परिशिष्ट IV नसार

ज्याअर्थी खालील सही करणार बँक ऑफ बडौदा अधिकृत अधिकारी यांनी सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड<sup>े</sup>एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ कायदा आणि कलम १३(१२) अन्वये नियम ३ सह वाचता प्राप्त अधिकाराचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम २००२ नुसार दि. १८/०५/२०२३ ला मागणी सूचना केली होती. कर्जदार मे. साईसन मेक केम इंडस्ट्रीजचे मालक- श्री. इरफान रज्जाक मन्सुरी यांच्यामार्फत यांना नोटीसमध्ये नमूद केलेली कर्जाची रक्कम रू. ९२,३७,८१९.६३/- (अक्षरी रुपये ब्यान्नव लाख सदोतीस हजार आठशे एकोणावीस व पैसे त्रेसष्ट फक्त) त्यावरील पढील व्याजासह नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांचे आत पेमेंट केल्याच्या तारखेपर्यंतचा खर्च, शुल्क आणि खर्च भरण्यास सांगितले होते.

वरील रक्कम परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि तमाम जनतेला सदरच्या नोटीसीद्वारे सुचित करण्यात येते की, खालील सही करणार अधिकृत अधिकारी यांनी कलम १३ च्या उपकलम (४) नियम ८ सह आणि कलम १४ वाचता खालील नमूद मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा ३ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतला आहे.

कर्जदार/जामिनदार/गहाणदार आणि तमाम जनतेला सूचित करणेत येते की, खालील मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार करू नयेत. केल्यास ते वरील थकीत रक्कम रू. ९२,३७,८१९.६३/ – (अक्षरी रुपये ब्यान्नव लाख सदोतीस हजार आठशे एकोणावीस व पैसे त्रेसष्ट फक्त) त्यावरील पुढील व्याजासह कराराच्या दराने तसेच खर्च, शुल्क, देय तारखेपर्यंतचे खर्च बँक ऑफ बडौदा, यांना देण्यास बांधील राहतील.

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३च्या उपकलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

- अचल मालमत्तेचा तपशील -प्लॉट नं.७ आणि मोजमापीत २०६.२५ स्के.फु. मधील सर्व्हे नं.२८/१ मोरे नगर, बागलाण,

जि.नाशिक येथे स्थित मालमत्ता. मालकः श्री. इरफान रज्जाक अन्सारी

ठिकाण : नाशिक

दिनांक : ०३.०२.२०२४

सही / -(दिपकराज जांभरूणकर) अधिकृत अधिकारी

ठिकाण: मुंबई दिनांकः ०२ फेब्रुवारी, २०२४ डीआयएन: ०९१२७३८७